

भारत-चीन संघर्ष: चीनी सामरिक तज्ज्ञांच्या नजरेतून...

सीमेवर पुष्कळ सैन्य एकत्र केल्यानंतर भारतीय सैन्य आणि सरकार घाबरून जाईल आणि वाटाघाटी करण्यास चीनकडे विनंती करेल, अशी चीनची अटकळ होती; मात्र असे झाले नाही. चीन ने 14- 15 जुनला कर्नल बाबुंवर प्राणघातक हल्ला करून भारतावर मानसिक दबाव टाकण्याचा करण्याचा प्रयत्न केला. मात्र गलवानमध्ये झालेल्या लढाईत 100 हून जास्त चिनी सैनिक मारले आणि चीनलाच मोठा धक्का बसला. त्यानंतर 27-28 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला भारताने आक्रमक कारवाई करत एलएसीवर चिनी सैन्याच्या वरील भागात असलेल्या डोंगरमाथ्यावर भारतीय सैन्य तैनात केले.

सर्वात महत्त्वाची घटना 7 सप्टेंबरला घडली. पॅगाँगसो तलावाच्या दक्षिण भागात भारतीय सैन्याने ब्लॅक टॉप शिखरावर कब्जा केला. 1962 च्या युद्धात चीन ने भारताकडून हे शिखर काबिज केले होते. त्यासाठी 82 चिनी सैनिकांना प्राण द्यावे लागले होते. भारताने मात्र कोणतीही किंमत न चुकवता हे शिखर ताब्यात घेतले. त्याचा चीनला मोठाच धक्का बसला आहे.

युद्ध लढण्याचे तीन भाग

चीनी सैन्याच्या युद्ध लढण्याच्या पद्धतीचे तीन भाग करता येतील. पहिल्या भागामध्ये ते मोठ्या प्रमाणात शत्रुंवर(भारतावर) मानसिक युद्ध लादतात, वेगवेगळ्या पद्धतीने घाबरवण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या भागात शत्रु देशातिल आपल्या हस्तकांमार्फत वेगवेगळे लेख लिहून त्या देशाला भ्यायला भाग पाडतात. त्यानंतरही यश मिळाले नाही तर आपल्या भूभागावर सैन्याची प्रचंड प्रमाणावर जमवाजमव करून आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहोत असे चित्र निर्माण करतो, जेणेकरून ते राष्ट्र घाबरून त्यांच्याशी वाटाघाटी करेल.

भारताला जेरीस आणण्यामध्ये पूर्ण अपयशच

चीनने ही तिहेरी पद्धत वापरून भारताला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये त्यांना पूर्ण अपयशच आलेले आहे. म्हणून आता चीनी सामरिक तज्ज्ञ ज्यामध्ये चिनी सैन्याचे जनरलस, इतर सामरिक तज्ज्ञ आणि त्यांचे राजकीय नेतृत्व आता काय करावे हे यावर गांभीर्याने विचार करताहेत. त्यांना एक गोष्ट

स्पष्टपणे कळले आहे की, भारताविरोधात चीनच्या लढण्याचा तीन पद्धती अयशस्वी ठरल्या आहेत. चीन सैन्याने मान्य केले आहे की भारताची ताकद म्हणजे त्यांचे लष्कर आणि लष्करी अधिकारी. तर चीनची ताकद त्यांचे सिमा भागात तयार झालेले रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा त्यामुळे चिनी सैन्याला सीमेवर वेगाने सैन्य तैनात करणे सोपे जाते.

शेकडो रणगाडे, चिलखती वाहाने, 50-60 हजार सैन्यचीनने लडाखमध्ये आणले आहे. त्याचा भारतीय लष्करावर काहीही परिणाम झालेला नाही. ज्यावेळेला गलवान मध्ये चीनला रक्तबंबाळ करण्यात आले तेव्हा चिनी तज्ज्ञांनी विचारायला सुरुवात केली की चीन सैन्य भारतावर प्रत्युत्तरादाखल हल्ला का करत नाही. परंतू चिनी सैन्य मानसिक दृष्टिने आक्रमक कारवाई करायला तयार नाही. त्यानंतर चिनी तज्ज्ञांनी असे म्हणायला सुरुवात केली की आम्ही शांतपणे विचार करत आहोत. कारण आम्हाला लढाई करायची नाही. परंतू जेव्हा गरज पडेल तेव्हा मात्र भारताला चोख उत्तर देऊ.

चीनी सैनिक अत्यंत नाजूक

काही चीनी तज्ज्ञ असेही म्हणतात की भारताने स्वसंरक्षणार्थ कारवाई केली. त्यांचा चीनवर आक्रमण करण्याचा उद्देश नाही. भारतीय लष्कराने जो गोळीबार केला तो चीनच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी नव्हता . भारतीय सैन्य पुन्हा पुन्हा इशारा देते आहे की चिनी सैन्याने पुन्हा हल्ला केला तर मात्र आम्ही नक्कीच आक्रमक प्रत्युत्तर देऊ. काही तज्ज्ञांचे मत असेही आहे की आता सीमेवर जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा फायदा देखील होऊ शकतो. तो म्हणजे सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीतूनही दोन्ही देशांना आपसातील संबंध सुधारण्याची संधीही मिळू शकतो. भारतीय सैन्य चीन आणि पाकिस्तान दोन्ही देशांसाठी लढण्यास तयार आहेत. कारण गेली 70 वर्ष आपले लक्ष्य सीमारक्षण हेच ध्येय ठेवले आहे. परंतू चीनचे सैन्य मात्र केवळ सीमेवर गस्त घालण्यासाठी किंवा पेट्रोलिंगसाठी येते.

गेल्या चाळीस वर्षात एक मूल योजनेमुळे चीनची लोकसंख्या कमी होत आहे. त्यांचे सैनिक अत्यंत नाजूक होत आहेत. कारण चीनी सैनिक हे उच्चभ्रू घरातून आलेले

असल्याने शारिरीक तंदुरुस्ती त्यांच्याकडे अजिबात नसते.

भारताने 2 लाखापर्यंत सैन्य भारत चीन सीमेवर तैनात केले आहे. त्यामुळे चीनी सैन्याने हल्ला करायचे ठरवले तर डोंगराळ भागात रक्षण करणाऱ्या सैनिकाविरोधात 9ते 12 पट सैनिक वापरावे लागतात. चीनकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याची क्षमता अजिबात नाही. त्यामुळेच काहींचे म्हणणे आहे की अशा परिस्थिती मध्ये फायदा भारतास होणार आहे. कारण हे युद्ध खूप उंचीवर म्हणजे 15 ते 17 हजार फूट उंचीवर होईल. तिथे भारतीय सैन्य लढण्यासाठी तयार आहे. भारतीय लष्कर सियाचिन ग्लेशिअरवर तैनात आहे. म्हणून अनेक चिनी तज्ज्ञ चिनी सैन्याला अशीच सूचना देते आहे की भारतीय सैन्य तयार आहे. त्यामुळे या भागात चीनने हल्ला केला तर लढाई जिंकण्यासाठी चीनला जीवतोड प्रयत्न करावे लागतील.

लढाईची वेळ कोणती?

त्यामुळे लढाई कशी करायला हवी याविषयी चर्चा चिनी सामरिक तज्ज्ञ करताहेत. लढाईची वेळ कोणती? अमेरिकेत ऑक्टोबर मध्ये निवडणुका सुरु होतील तेव्हाची असावी त्यावेळी अमेरिकेचे लक्ष्य भारत-चीन सीमेवर होऊ शकणाऱ्या युद्धावर अजिबात नसेल. कारण दोन महिने कोणीही राष्ट्राध्यक्ष नसेल त्यामुळे ते भारताला कोणत्याही प्रकारची मदत करू शकणार नाही. त्यामुळेच चीनला असे वाटते की भारतावर हल्ला करायचा असेल तर तो ऑक्टोबर महिन्यात केला जावा. हा हल्ला चार वेगवेगळ्या स्तरावर करण्यात येईल.

भारताशी युद्ध पुकारण्याची योग्य वेळ

पहिल्या टप्प्यात चिनी सैन्य त्यांच्याकडील क्षेपणास्त्रे, विमाने, हेलिकॉप्टरचा वापर करून भारताच्या मुख्य कार्यालयांवर हल्ला करतील, त्यांची संवाद साधने उद्धवस्त करतील, त्यांची एअर डिफेन्स व्यवस्था नेस्तनाबूत करतील. दुसऱ्या टप्प्यात भारताचा तोफखाना किंवा लढाईचा दारूगोळा, शस्त्रास्त्र ठेवलेली जागा नष्ट केले जाईल. तिसऱ्या टप्प्यात महत्वाच्या उंचीवरील पर्वतांवर चिनी सैन्य चढून भारतीय सैन्याला वेढा घालण्याचा प्रयत्न करेल. चौथ्या टप्प्यात श्रीनगरपासून लेह कडे येणारा महत्वाचा रस्ता जो झोजिला, द्रास, कारगील मार्गे लेहला जातो तो

पाकिस्तानच्या मदतिने बंद केला जाइल. या रस्ता कारगील युद्धात बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे लडाख हे उर्वरित भारतापासून तुटेल. याच वेळी पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश यांचीही भारताविरोधात लढण्यासाठी मदत घेतली जाऊ शकेल. त्यामुळेच भारताशी युद्ध पुकारण्याची ही वेळ योग्य असून त्यासाठी चिनी सैन्याने तयारी करावी असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चिनी सैन्याची क्षमता आणि इच्छा शक्ती

अशा प्रकारची लढाई शक्य आहे का? तर त्यात दोन महत्त्वाचे घटक आहे. एक म्हणजे चिनी सैन्याची क्षमता आणि त्यांची इच्छा शक्ती. चीनने जवळपास 1 ते दीड लाख सैन्य भारतीय सीमेवर एकत्रित केले आहे. म्हणून 1962 सारखा हल्ला करू शकतात.

मात्र हा हल्ला भारतीय सैन्याने रोखेल आणि प्रतिहल्ला करेल. त्यामुळे चीनच्या प्रतिमेला प्रचंड मोठा धक्का बसेल. त्याचवेळी अमेरिकेने जर तैवानच्या बाजूने चीनवर दबाव टाकला, दक्षिण चीन समुद्राच्या बाजूने चीनवर दबाव टाकला गेला तर चीनची परिस्थिती फारच कठीण होऊ शकते. चीनला बर्फ पडण्याआधी ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या आधी हल्ला करावा लागेल. बर्फ पडल्यानंतर काहीच हालचाल करता येणार नाही. मोठा हल्ला करायचा विचार चीनचा असेल तर तो फक्त पुढील वर्षीच करता येईल, सद्यपरिस्थितीत नाही. चीनच्या सैन्य जमवाजमवीला भारताने त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. चीनकडे हल्ला करण्याची क्षमता आहे मात्र इच्छा शक्ती दिसत नाही. तरीही भारतीय सैन्याला हिवाळ्यात अतिथंड अतिउंच भागामध्ये लढाई करण्याची तयारी ठेवावीच लागेल. अर्थातच भारतीय सैन्याने त्याची तयारी आधीपासूनच केली आहे.